



## GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI

(Established by Government of Maharashtra Notification No. MISC -2007/(322/07) UNI -4 Dated 27<sup>th</sup> Sept. 2011 & Presently a State University governed by Maharashtra Public University Act, 2016 (Maharashtra Act No. VI of 2017)

### Office of the Director Students' Development

**Dr. Shailendra Deo**

**Director (I/C)**

**(Department of Students' Development)**

MIDC Road, Complex, GADCHIROLI – 442 605 (M.S)

web: unigug.org/gondwana.digitaluniversity.ac

Email : nssdsw.gug@gmail.com

पत्र क्र. No.GU/DSD /१५०३/२०२१

Dt: 25/10/2021

प्रती,

मा.प्राचार्य / विभागप्रमुख,  
संलग्नित सर्व महाविद्यालये व विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक विभाग  
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.

**विषय:**—विद्यार्थी आर्थिक सहायता निधी(सत्र २०२१—२०२२) मधून आर्थिक मदतीकरिता विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्याबाबत.

**महोदय,**

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते कि, संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील गरीब, गरजु व पात्र विद्यार्थ्यांना विद्यार्थी आर्थिक सहायता निधी मधून शिक्षण घेण्यासाठी बसपास, सवलत खर्च, परिक्षा शुल्क, वसतीगृहातील राहण्याचा व जेवणाचा खर्च, पुस्तकांचा व इतर शैक्षणिक साहित्याची खरेदी यासाठी नियमावलीनुसार मदत देण्याची तरतुद करण्यात आली आहे.

विद्यार्थी आर्थिक सहायता निधीची नियमावली प्रवेशित विद्यार्थ्यांच्या निर्दर्शनास आणुन दयावी. सदरहु निधीतून आर्थिक मदत घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह नियमावलीनुसार भरून व स्वतःह प्रमाणित व साक्षांकीत करून दिनांक १ फेब्रुवारी, २०२२ ते २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत संचालक, विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या कार्यालयास प्रस्ताव पाठविणे. दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ ही आवेदनपत्र स्विकारण्याची अंतीम तारीख असून या तारखेनंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकृत केले जाणार नाही. तसेच आवेदनपत्र अपूर्ण भरलेले असल्यास किंवा आवेदनपत्रासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र सांक्षाकीत करून न पाठविल्यास संबंधिताचे अर्ज अमान्य केले जातील, याची कृपया नोंद घ्यावी, हि विनंती.

धन्यवाद!

(डॉ. शैलेंद्र देव)

संचालक (प्र.)

विद्यार्थी विकास विभाग  
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.

25.10.2021



## गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

विद्यार्थी सहाय्यता निधीची नियमावली

### १) विद्यार्थी सहाय्यता निधी व्यवस्थापन समिती

विद्यार्थी सहाय्य निधीची व्यवस्था, प्रशासन, देखरेख व वितरण हे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ, अधिनियम २०१६ च्या कलम ५५(२) अंतर्गत गठीत विद्यार्थी विकास मंडळ यांच्या अधिपत्याखाली करण्यात येईल.

### २) ध्येय आणि उद्दीष्ट्ये

अ) गरीब विद्यार्थ्यांना विद्यापीठीय शिक्षण घेण्यासाठी शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, वसतीगृहातील राहाण्याचा व जेवणाचा खर्च, पुस्तकांचा व इतर शैक्षणिक साहित्यांची खरेदी यासाठी येणारा खर्च व तत्सम इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक सहाय्य करणे.

ब) विद्यापीठाव्दारे गरीब विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांसाठी सदर निधीतुन रक्कम पुरविणे.

### ३) निधी संकलन

अ. संलग्नित/संचालीत महाविद्यालयांचे व पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील प्रवेशीत विद्यार्थ्यांकडून दरवर्षी प्रत्येकी रु. ५/- प्रमाणे.

ब. विद्यापीठ अनुदान आयोग व इतर वित्तीय संस्थांव्दारे प्राप्त अनुदान/अंशादान.

क. विद्यापीठ साधारण निधीतुन अंशादान.

ड. देणगी व इतर प्राप्ती.

### ४) निधीचे व्यवस्थापन

सदर निधी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत कुलसचिवांचे नांवे बचत खाते उघडून जमा करण्यात येईल. तसेच हच्चा खात्याचे आर्थिक व्यवहार कुलसचिव आणि वित्त व लेखा अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने केले जातील. तसेच सदर निधीचे लेखापुस्तके वित्त व लेखा अधिकारी यांचे मार्फत हाताळली जातील.

### ५) सचिवांचे कर्तव्ये

सदर निधी समितीचा व निधी संबंधीचा पत्रव्यवहार/अभिलेख सचिवांव्दारे किंवा त्यांनी प्राधीकृत केलेल्या अधिकार्याव्दारे हाताळला जाईल. तसेच समितीने विहित केल्याप्रमाणे इतर कर्तव्ये सचिवांना पार पाडावी लागतील.

### ६) विद्यार्थी सहाय्यता निधीतुन आर्थिक सहाय्य मंजूर करण्याचे नियम व कार्यपद्धती.

अ) विद्यार्थी सहाय्यता निधी समितीव्दारे विहित केलेल्या प्रारूप आवेदनपत्रात सदर निधीतुन आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणे व त्यानुसार

आर्थिक सहाय्य मंजूर करण्याचे अधिकार विद्यार्थी विकास मंडळाला राहतील. विद्यार्थी विकास मंडळाचे निर्णय अर्जदारासाठी अंतीम व बंधनकारक राहील.

ब) विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मंजूर केल्यावर निधीत शिल्लक असलेली रक्कम विद्यापीठाव्दारे राबविण्यात येणाऱ्या इतर योजना व प्रकल्पासाठी समायोजित करण्याचे अधिकार विद्यार्थी विकास मंडळाला राहतील.

क) विद्यापीठाव्दारे संचालीत संलग्नित महाविद्यालयांचे व विद्यापीठ, पदव्युत्तर शैक्षणिक विभागांचे नियमित विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.

ड) सदर निधीतून आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.

इ) अर्जदाराला विद्यापीठाव्दारे विहित केलेल्या आवेदनपत्रात अर्ज करावा लागेल तसेच आवेदनपत्रासह सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या मागील वर्षाचा उत्पन्नाच्या दाखल्याची प्राचार्य/विभागप्रमुखाव्दारे प्रमाणित केलेली साक्षांकीत प्रत जोडावी लागेल. तसेच वार्षिक उत्पन्नाबाबत अर्जदाराच्या आई—वडीलांना किंवा पालकांना आवेदन पत्रात घोषणापत्र द्यावे लागेल. तसेच समितीने विहित केल्यानुसार इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासह जोडणे अर्जदाराला बंधनकारक राहील.

फ) विहित आवेदन पत्रांसह आवश्यक कागदपत्रे न जोडल्यास व आवेदन पत्र परिपूर्ण न भरल्यास असे आवेदन पत्र रद्दबातल केले जातील.

ग) विद्यार्थ्याव्दारे भरलेल्या शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, वसतीगृहात राहण्याचा व जेवणाचा खर्च पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्यांसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती/भरपाई सदर निधीतून व समितीच्या निर्णयानुसार केली जाईल. त्यामूळे अर्जासह सर्व आवश्यक पावत्यांच्या प्राचार्य/विभागप्रमुखाव्दारे प्रमाणित केलेल्या साक्षांकीत प्रती जोडणे आवश्यक राहील.

ह) मागील परिक्षेत उत्तीर्ण झालेले व ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असेल त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेचे आवेदनपत्र भरलेले विद्यार्थीच सदर निधीतून सहाय्य घेण्यास पात्र राहील. त्यामूळे संबंधीत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्जासह मागील परिक्षांच्या गुणपत्रिकांच्या प्राचार्य/विभागप्रमुखाव्दारे प्रमाणित केलेल्या साक्षांकीत प्रती जोडाव्या लागतील.

ट) तसेच सदर विद्यार्थ्यांनी चालु शैक्षणिक सत्रात प्रवेशित अभ्यासक्रमाच्या परिक्षेसाठी परिक्षा आवेदनपत्र भरल्याचे प्राचार्य/विभागप्रमुखांना प्रमाणित करावे लागेल.

ठ) सदर निधीसाठी अर्ज करण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत राहील. समितीव्दारे प्राप्त अर्जाची छाननी, निवड प्रक्रिया व मंजूरीची कार्यवाही समितीला १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत करावी लागेल. तसेच संबंधीत विद्यार्थ्यांचे धनादेश १ मार्च ते ३१ मार्च पर्यंत संबंधीत प्राचार्य/विभागप्रमुखांस वित्त व लेखा विभागाव्दारे पाठविले जातील.

ड) सदर निधीसाठी केलेले सर्व अर्ज प्राचार्य/विभागप्रमुखामार्फत प्राप्त होणे आवश्यक आहे. कोणतेही अर्ज किंवा पत्रव्यवहार थेट विद्यार्थ्यांना करता येणार नाही.

ण) आर्थिक सहाच्याबाबत केलेल्या अर्जातील माहिती व त्यासंबंधी प्रमाणपत्रे/कागदपत्रे खोटी किंवा बनावट आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्यांची राहील. चौकशी अंती खोटी माहिती व कागदपत्रे सादर करून आर्थिक निधी प्राप्त केल्याचे निर्दर्शनास आल्यास संबंधीत विद्यार्थ्यांचा निधी परत करणे बंधनकारक राहील. तसेच अशा विद्यार्थ्यांवर शिस्तभंगात्मक व पोलीस कार्यवाही घेण्यासंबंधी योग्य निर्णय घेण्याचा अधिकार समितीचा राहील. यासंबंधीचा समितीचा निर्णय अंतिम राहील.

ध) ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळत असेल असे विद्यार्थी सदर निधीतून आर्थिक सहाच्य घेण्यास पात्र ठरणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना फळी शीप/इबीसी/पीटीसी किंवा इतर सवलत मिळत असेल त्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क वगळून इतर शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाच्य करण्याबाबत समिती निर्णय घेवू शकेल.

स) सदर निधीतून कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. सदर निधीच्या नियमावलीत वेळोवेळी बदल करण्याची शिफारस करण्याचे अधिकार समितीला राहील.

## गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

## विद्यार्थी विकास विभाग

विद्यार्थी आर्थिक सहाय्यता निधि योजना २० -२० साठी (प्रस्ताव)

१. आवेदकाचे पूर्ण नाव श्री./श्रीमती/कुमारी: .....

२. अ) शैक्षणिक विभागाचे/महाविद्यालयाचे नाव .....

.....  
.....  
.....

ब) अभ्यासक्रमाचे नाव व वर्ग: .....

३. अ) कायमचा पत्ता : .....

.....  
.....  
.....

ब) स्थानिक पत्ता : .....

.....  
.....  
.....

४. वडीलाचे/पालकाचे पूर्ण नाव व पत्ता : .....

.....  
.....  
.....

संपर्क क्र. (मोबाईल): .....

५. आई, वडीलांचे/पालकाचे मागील वर्षाचे .....

वार्षिक उत्पन्न(सर्व मार्गानी मिळून)  
(टिप: सक्षम अधिकाऱ्याने प्रधान केलेले मागील वर्षाच्या प्रमाणपत्राची प्राचार्य/विभागप्रमुखांद्वारे सांक्षाकीत केलेली प्रत सोबतच्या प्रपत्रासह जोडावी.)

६. आई, वडीलांचे/पालकांचे आर्थिक मिळकतीचे साधन काय आहे?(शासकीय नोकरी/खाजगी नोकरी/शेती/या शिवाय इतर)

अ) आई, वडील/पालक शासकीय/खाजगी नोकरी करीत असल्यास धारण केलेले पद .....

कार्यालयाचे नाव व पत्ता, मागील आर्थिक वर्षात मिळालेले एकूण वेतन(वेतनासंबंधी नियोजनकत्याने दिलेले प्रमाणपत्र अर्जासह जोडणे अनिवार्य आहे.)

ब) आई, वडील/पालक व्यवसाय .....

करीत असल्यास व्यवसायाचे स्वरूप व पत्ता .....

व्यवसाय जिथे सुरु असेल तेथील वार्डचे नगरसेवक/नगर परिषद सदस्य सरपंच यांचे व्यवसायाच्या स्वरूपाबाबतचे व व्यवसायापासून मागील वर्षी प्राप्त झालेल्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

क) आई, बडील/पालक शेती करीत : .....

असल्यास स्वतःच्या मालकीची एकूण किती एकर .....

जमीन आहे ? कुठे आहे याबाबतचा तपशिल .....

तसेच शेतीतून मागील वर्षी मिळालेले एकूण उत्पन्न.....

७. (शेतीच्या मालकी संबंधी ७/१२ च्या उत्पन्नाची प्रत .....

व मागील वर्षी शेतीद्वारे काढलेले पीक व याद्वारे .....

मिळालेले एकूण वार्षिक उत्पन्न या संबंधी .....

सरपंचाचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

८. अ) शासकीय / खाजगी शिष्यवृत्ती .....

अथवा इतर आर्थिक सवलती मिळणे काय? .....

मिळत असल्यास त्या शिष्यवृत्तीचे आर्थिक .....

सवलतीचे नाव .....

ब) अर्जदाराला ईबीसी सवलत मिळते काय? .....

मिळत नसल्यास त्यासंबंधी कारणे .....

क) शिष्यवृत्ती / आर्थिक सवलत मिळत .....

असल्यास सदर आर्थिक सहाय्य .....

मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची कारणे .....

९. शैक्षणिक पात्रता:—

अ) मागील उत्तीर्ण परीक्षेचे नाव :— .....

ब) उत्तीर्ण झाल्याचे वर्ष :— .....

क) प्राप्त गुणांची शेकडेवारी :— .....

१०. सोबतच्या अनुक्रमांक १ ते ४ बाबी पैकी कोणत्या बाबीकरिता विद्यार्थी आर्थिक सहाय्यता निधीतून मदत हवी आहे त्या बाबीसमोर खुण दर्शवावी त्याचा तपशिल रकाना क्र. ११ मध्ये दर्शवावा.

१. शिक्षण शुल्क २. परिक्षा शुल्क ३. विद्यापीठ मान्यताप्राप्त वस्तीगृहातील राहण्याचा व जेवणाचा खर्च ४. पुस्तके खरेदी करणे.

११. विद्यार्थी विकास निधीतुन अपेक्षीत आर्थिक सहायता मदतीचा तपशील:—

अ.क्र.	शुल्काचे विवरण	महाविद्यालय / विद्यापीठ वस्तीगृहाद्वारे विहीत शुल्क	विहीत शुल्कापैकी अर्जदाराने महाविद्यालयात / विभागात जमा केलेले शुल्क	विद्यार्थी सहाय्यता निधीतुन मागनी केलेली रक्कम
१	बस पास सवलत खर्च			
२	परिक्षा शुल्क			
३	वस्तीगृहात राहण्याचा व जेवनाचा खर्च			
एकूण				

‘ब’

अ.क्र.	खर्चाचा तपशील	अर्जदाराने केलेला एकूण खर्च	विद्यार्थी सहायता निधीतुन मागनी केलेली रक्कम
	एकूण		

१२. ‘अ’ व ‘ब’ प्रमाणे मागनी केलेली एकूण रक्कम:.....

- टिप :— १. वरील खर्चाबाबतच्या प्राचार्य/विभागप्रमुखाद्वारे, साक्षांकीत केलेल्या मुळ पावत्यांच्या झोरॉक्स प्रती अर्जासिह जोडण्यात याव्यात.
२. सहायता निधी खर्चाबाबत शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र व औषधी खरेदी बाबतच्या पावत्यांच्या झोरॉक्स प्रती प्राचार्य/विभागप्रमुखाद्वारे साक्षांकीत करून अर्जासिह द्याव्या.
३. विद्यार्थी सहाय्यता निधी व्यवस्थापन समितीला आवश्यक वाटल्यास वरील खर्चाच्या मुळ पावत्या तपासनी साठी मागवू शकतात. त्यामुळे मुळ पावत्या संबंधीत विद्यार्थ्यांनी व्यवस्थित जपुन ठेवाव्यात.

### विद्यार्थ्यांचे प्रतिज्ञा पत्र

मी प्रतिज्ञापूर्वक नमुद करतो/करते की, वरील आवेदन पत्रातील सर्व विधाने व माहीती सत्य आहे वरील विधाने व माहीती असत्य/खोटी सिध्द झाल्यास मी, विद्यार्थी सुरक्षितात मदत निधीची पुर्ण रक्कम परत करेण व असत्य/खोटी माहीती सादर केल्याबाबत शिस्तीविषयक व इतर दंडात्मक कार्यवाहीस मी पात्र ठरेल.

दिनांक .....

आवेदकाची स्वाक्षरी

### पालकाचे प्रतिज्ञा पत्र

मी, श्री / श्रीमती ..... अर्जदाराचा वडील / आई / पालक प्रतिज्ञापूर्वक नमूद करतो/करते की, ..... वर्षात माया कुटुंबियाचे सर्व मार्गांनी मिळणारे माझे उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा जास्त नाही याबाबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची प्राचार्य / विभागप्रमुखाद्वारे साक्षांकीत केलेली प्रत तसेच स्तंभ क्र. ६ मध्ये नमुद केल्याप्रमाणे नोकरी / व्यवसाय / शेती बाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे.

दिनांक .....

वडील / आई / पालकांची स्वाक्षरी  
किंवा डाव्या हाताचा अंगुठा

## प्राचार्य / विभागप्रमुखांचे प्रमाणपत्र

०१. असे प्रमाणित करण्यात येते की, श्री./ श्रीमती/ कुमारी ..... हया/ हे आमच्या महाविद्यालयात/ विभागात..... या अभ्यासक्रमात शिकत असून त्यांनी आर्थिक सहाय्यता मदत निधीतून मदत मिळण्यासाठी केलेल्या आवेदन पत्रातील रकाना क्र. १ ते १० मध्ये नमूद केलेली माहीती कार्यालयीन अभिलेखानुसार बरोबर आढळली आहे.
०२. सदर विद्यार्थ्यांच्या आई/ वडील/ पालकांचे सर्व मार्गांनी मिळणारे २०.... २०..... वष्ठचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,००० पेक्षा जास्त नसून त्याप्रित्यर्थ सदर विद्यार्थ्यांना सादर केलेले सक्षम अधिकाऱ्याचे वार्षिक उत्पन्नाचे मुळ प्रमाणपत्र तपासून त्याची झेरॉक्स प्रत माझ्याद्वारे प्रमाणित करण्यात आली आहे. तसेच स्तंभ क्र. ६, मध्ये नमूद केल्याप्रमाणे नोकरी/ व्यवसाय/ शेती बाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे.
०३. सदर विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपाची शिष्यवृत्ती किंवा आर्थिक सवलत मिळत नसून त्यासाठी त्यांनी अर्ज केलेला नाही.
०४. सदर विद्यार्थ्यांना ..... ही शिष्यवृत्ती/ आर्थिक सवलत मिळत असून त्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. (लागु नसल्यास खोडावे.)
०५. सदर विद्यार्थ्यांने दिलेल्या पावत्यांच्या झेरॉक्स प्रॅती साक्षांकीत करून अर्जासिह जोडल्या आहेत.
०६. विद्यार्थी सहाय्यता निधीच्या नियमावलीनुसार सदर निधीतून मदत मिळण्यासाठी अर्जदार हा पूर्णपणे पात्र आहे. त्यामुळे त्यास वैद्यकीय मदत निधी योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य मंजुर करण्याबाबत शिफारस करण्यात येत आहे.

विभागप्रमुख/ प्राचार्य स्वाक्षरी व शिकका

सहाय्यता निधी करीता प्राप्त आवेदन पत्रासोबतच्या आवश्यक  
कागपत्राची तपासणी पत्र

०१. अर्जदाराचे नाव .....
०२. अर्जदाराचे आई/वडील/पालक यांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न रु. १,००,००० होय/नाही  
पेक्षा जास्त आहे काय?
०३. २० ..... २० ..... वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जोडला आहे काय? होय/नाही
०४. मागील वर्षी उत्तीर्ण पदवी परीक्षेची साक्षांकीत गुणपत्रिका जोडली आहे काय? होय/नाही
०५. चालु शैक्षणिक वर्षात प्रवेशित अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा अर्ज भरल्याची परिक्षा शुल्क होय/नाही  
पावती सोबत सादर केली आहे काय?
०६. अर्जदाराने इतर शिष्यवृत्ती स्विकारल्याबाबत स्तंभ क्र. ०८ मध्ये नमुद केले काय? होय/नाही
०७. विद्यार्थ्यांने द्यावयाच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली आहे काय? होय/नाही
०८. पालकांनी द्यावयाच्या प्रतिज्ञावर पालकाने स्वाक्षरी केली आहे काय? होय/नाही
०९. विभागप्रमुख/प्राचार्य यांनी द्यावयाच्या प्रतिज्ञापत्रावर विभागप्रमुख/प्राचार्य यांनी स्वाक्षरी होय/नाही  
केली आहे काय?
१०. सदर अर्जसोबत जोडावयाच्या स्तंभ क्र. १० व ११ मधील १,२,३ नुसार पावत्या विभागप्रमुख/प्राचार्य यांनी प्रमाणित केलेल्या जोडल्या आहेत काय? होय/नाही
११. अर्जदाराला फिशिप/ईसीबी/पीटीसी किंवा इतर सवलत मिळते काय? होय/नाही
१२. वरील प्रमाणे तपासणी केलेला अर्ज नियमावली नुसार विद्यार्थी वैद्यकीय मदत समिती होय/नाही  
समोर छानणी करीता ठेवण्यास पात्र आहे काय?